

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/७५५/२०१८
 दिनांक : ०७/१२/२०१८

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १४/१२/२०१८ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १४/१२/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १४

दिनांक : १४/१२/२०१८

वेळ : सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १४/१२/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १२/११/२०१८ व २६/११/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १३) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) कार्याध्यक्ष, पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांनी १) कबड्डी, २) फुटबॉल, ३) लॉन टेनिस, ४) बास्केटबॉल, ५) कुस्ती या ५ क्रीडा स्पर्धा आर्थिक पुरस्कारासाठी म.न.पा.स दिलेल्या आहेत. या स्पर्धांना अनुक्रमे १) र.रु.१८,७००/-, २) र.रु.२०,०००/-, ३) र.रु.३०,०००/-, ४) र.रु.२०,०००/-, ५) र.रु.१५,६००/-, एकूण र.रु.१,०४,३००/- इतका खर्च असून यामध्ये मैदान/कोर्ट, पंचाचे मानधन, शटल्स किंवा चेंडूचा खर्च, विजयी उपविजयी संघांना वैयक्तिक बक्षिसे व चषक फोटोग्राफर ई.चा समावेश आहे. त्यानुसार पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन यांच्या विविध क्रीडा स्पर्धांना सन २०१८-१९ करिता म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी आर्थिक सहाय्य एकूण र.रु.१,०४,३००/- अदा करणेस मान्यता देणेकामी मा. स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) श्री.नंदकुमार कचेश्वर रोकडे, लॉन टेनिस प्रशिक्षक यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेक्टर क्र. २५ (गणेश तलाव) येथील लॉनटेनिस क्ले कोर्ट भाडे कराराने चालविण्याचे द्यावयाचे झाल्यास महिन्याचे एका कोर्टचे र.रु.५०००/- व दोन कोर्टचे र.रु.१०,०००/- भाडे आकारून संबंधीत व्यक्ती / संस्था / मंडळे यांच्याकडून र.रु.२०,०००/- अनामत रक्कमेचा एफ.डी.आर.

मा.आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावे घेऊन प्रस्तावात नमुद अटी शर्ती नुसार व लॉनटेनिस कोर्ट भाडे कराराने चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/७५५/२०१८
दिनांक : ०७/१२/२०१८ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.